

November 6, 2020

BSE Limited
P. J. Towers,
Dalal Street
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: 532371 Scrip Symbol: TTML

Dear Sir/Madam,

Subject: Audited Financial Results for the Quarter and Half Year ended September

30, 2020

Pursuant to Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the audited Financial Results of the Company for the Quarter and Half Year ended September 30, 2020 were published in Business Line and Navshakti on November 6, 2020. Copies of the same are enclosed for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Tata Teleservices (Maharashtra) Limited

Vrushali Dhamnaskar

Assistant Company Secretary

Encl.: As stated above.

Will the new Hyundai i20 be the bright spot of 2020?

With two out of every five sold worldwide being from India, this model's third-gen will have to match that performance

yundai has had a string of blockbusters over the last few years. Many have expanded the brand's portfolio, powering it into new segments. But, the i20 has remained a key model, offering buyers the refinement, features and quality of a premium sedan, combined with the practicality and easy manoeuvrability of a hatch. In today's context, with so many additional options for buyers in the subcompact, sub-4-metre sports utility vehicle segment, the pro-

spects for a premium hatch have become tougher. So, the new Hyundai i20 has to work harder to get into the minds buyers. The previ-

ous generation i20 is still quite fresh and doesn't look dated. But, the gen new i20, which was launched globally last year, promises to deliver a car that not only carries forward the new design language but also an even more refined hatch. Hyundai is also using the opportunity to up the choice of powertrains on offer for the i20. Two petrol engines, one diesel and three transmission op-

Sharper design

automatic.

Hyundai calls the 2021 i20's design focus as 'sensuous sportiness'. Looking past that marketing talk, the car's design seems sharper and edgier now. In pictures, it seems to be sprung higher on its 16-inch alloys. But, in the flesh, the new i20 sits as squat and comfortably as the outgoing model. In fact, the wider grille at the front, the Z-shaped LED

tions are available in the mix, in-

cluding the 7-speed DCT, the Intelli-

(clutchless manual) and the IVT

transmission

manual

tubes in the rear tail-lamps and the chrome connecting garnish on the tailgate make the new model seem wider. The side profile seems identical to the outgoing model. The overall stance, the lower roofline and the DLO (glass area) were the main reasons why the i20 felt like a sedan without a boot and that is still captured in the new-gen model. There are more highlights, though, which further the impression that the design is sharper with



The infotainment system and instrument cluster offer crisp displays

orientation. The backlighting and screen construction delivers a crisp, easy-to-read layout. Auto aircon, wireless charger, ambient cabin lighting, premium 7-speaker Bose audio and brushed aluminium

pedals are some of the other features that are offered in the top variant of the

> Though not in the same state of tune, the powertrains for the new model been have borrowed from the Venue. Pet-

> > rol engine

options in-

clude the 1.2L Kappa delivering 88PS (manual/ auto) of peak power, and the one-litre Kappa Turbo GDi delivering 120PS of power.

The Diesel engine option is the 1.5-litre U2 CRDi engine generating 100PS of peak power. Transmission options between the three engines include the IMT, the Intelligent Variable

manual boxes 5-speed and a 6speed, and the 7-speed DCT (dualclutch mission). Except for the 1.2L Kappa petrol's IVT combo, the rest of powertrain variants are rated to of mileage. The Diesel engine and 6speed manual variants boast of a rated mileage of 25.2 kmpl.

Safety features

The new i20 has been built on Hyundai's K platform and said to be more robust.

While we can't comment about the car's on-road performance yet (review out next week), the expectation is it will be better than the predecessor. That will be something, given how good the ride in the outgoing model was already especially at the rear. The new i20 also gets a $bunch \, of \, safety \, features \, including \, 6$ airbags, vehicle stability management, ESC and a tyre pressure monitoring system.

Hyundai's plan with the i20 has always been to up the value game by bringing in features that are usually found in cars that are higher up the price and size chain. The prices for the new i20 start from ₹6.8 lakh and range up to ₹11.18 lakh, just a bit on the higher side for a car in the premium hatch segment. But, the variant strategy could be designed to deliver more value to cover that differential. The new i20 gets all of the connectivity features offered by Hyundai's proprietary BlueLink tech and it also gets 17 other serverbased voice recognition features.

Look out for the review next week.



on Hyundai's K platform

'Like riding on a cannonball'

more creases. The cabin exudes a

very European vibe. The dashboard

has a strong horizontal orientation

with slatted air-con vents that ex-

tend across the entire width of the

fascia, broken only by the base of

the instrument binnacle and

crimped at the centre stack. Both

the infotainment system and the in-

strument cluster are digital screens

that are crisp and offer an excellent

collection of information regarding

the vehicle, navigation, connectivity

options and media playback

sources. The instrument cluster fea-

tures the, now fast becoming stand-

ard in Hyundai vehicles, digital

speedo and rpm meters in reverse

Bugatti's Bolide concept will be capable of doing over 500 kmph

OUR BUREAU

ot content with creating building some of the most coveted hypercars, Bugatti (part of the Volkswagen Group) has unveiled what could be the 'baap' of them all.

Called the Bolide, the technological concept is a track-focused 'ludicrous' version of the average Bugatti hypercar.

The company unveiled the concept late last week, adding that the idea was to explore the true potenide concept's monocoque tial of its famous 8-litre, W16 engine. In the Bolide, the engine will generate 1,850PS of power and an equal 1,850Nm of torque.

Sporting the French racing Blue on only some of

its painted panels, the Bol-

is almost completely constructed out of carbonfibre. Bugatti engineers have attempted to create one of the lightest vehicles ever in recent history by conceptualising extreme light-weighting



The Bugatti Bolide is evocative of the so-called X-planes of aviation history and shows a clear X signature

ures, eliminating most of the standard features in its road-going hypercars and by using mostly 3D-printed titanium components. The appearance of the Bugatti Bolide invokes the so-called X-planes of aviation history and shows a clear X signature

from every perspective.

With an overall height of only 995 millimetres, the Bugatti Bolide is exactly the same height as the historic Bugatti Type 35, depending on the steering wheel and truncated windscreen, and about 300 millimetres flatter than the Chiron.

The wheelbase is 2.75 metres and the width 1.99 metres. Despite its size, and the large W16 engine, the Bolide weighs just 1,240kgs, delivering a whopping power to weight ratio of 670grams

per PS. Bugatti has designed the drive specifically for use on the racetrack and has optimised the engine and gearbox, in particular, for higher engine speeds. The company hasn't disclosed the exact top speed, and has just said it is capable of much more than

500kmph. Unfortunately, you may need to hold your horses even if you have the few millions that the Bolide might cost, since a decision is yet to be made about whether the Bolide will go into series produc-

NEWS

Greenlam Industries sees rebound in business

Laminates maker expects sales to revive to pre-Covid levels by Dec

ABHISHEK LAW Kolkata, November 5

Laminates and veneermaker Greenlam Industries expects business to return to pre-Covid levels by December.

Export of laminates to the 100-odd international markets that include the South-East, West Asia, the US and Europe are back at pre-Covid levels, while in the domestic market sales are at 90 per cent. In India, the non-metro markets are driving laminate

sales while metro and large cities such as Delhi-NCR, Mumbai and Kolkata are witnessing a rebound September onwards.

In the veneer and allied products category like flooring and doors, sales are at 60-65 per cent of pre-Covid levels. Volume pick-up is expected by the end of FY21. Nearly 85 per cent of Greenlam Industries' top line comes from laminates and the remaining 15 per cent from veneer, flooring and



Ashok Sharma, Chief Financial Officer, **Greenlam Industries**

doors. "We are witnessing a sequential improvement in sales with faster pick-up happening in the laminates category and in international markets. By

Q3 (December-end), business should be back at pre-Covid levels." Ashok Sharma, Chief Financial Officer, Greenlam Industries, told BusinessLine.

For the quarter ending September 30, the company reported a revenue of ₹289 crore and a profit after tax of ₹19 crore.

According to Sharma, the company saw its EBITDA margins at 14 per cent in Q2 FY21 as against 13.9 per cent in the same period last year. The company intends to hold on to the margins for the fiscal. The laminate busi-

ness was aided by the

softening of crude prices and a reduction in fixed costs.

On the other hand, in the veneer business, margins are under pressure because of increased competitio.

Capex plans

Meanwhile, Greenlam Industries will go ahead with its scheduled capex plans to the tune of ₹50 crore. This apart, the company is awaiting clearances from the Andhra Pradesh government to set up its ₹175-crore greenfield laminate manufacturing unit at Nellore.

Place : Mumbai

Date: November 5, 2020

ASM Technologies Limited (CIN L85110KA1992PLC013421)

Regd Office: 80/2 Lusanne Court Richmond Road, Bangalore- 560025 Tel:080-66962300-02, Fax-08066962304 Email:info@asmltd.com

Notice is hereby given pursuant to Sec. 91 of the Companies Act 2013 that the Board of Directors of the company, at its meeting held on 4th of November, 2020, has fixed Thursday, 19th of November, 2020 as the Record Date for the purpose of determining the members entitled to receive 2nd Interim Dividend of Rs.2.00/- per share, declared for the year 2020-2021.

By Order of the Board For ASM Technologies Limited Vanishree Kulkarni Place: Bangalore Date: 04th November, 2020

	Зергени	ber 30, 2020 (Rs. In la	akhs except ear	nings per sha
SI. No.	Particulars	Quarter ended 30.09.2020	Year ended 31.03.2020	Quarter end 30.09.2019
1	Total income from operations	143 66	586 49	144 96
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	21 30	93 47	22 54
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	21 30	93 47	22 54
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	15 77	60 48	14 05
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	15 72	60 18	13 98
6	Equity Share Capital	16 45	16 45	16 45
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year (as on 31.03.2020)	-	490 93	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic:	9.59	36.77	8.54
	2. Diluted:	9.59	36.77	8.54

MUTHOOT CAPITAL SERVICES LIMITED



TATA TELESERVICES (MAHARASHTRA) LIMITED Regd. Office: D-26, TTC Industrial Area, MIDC Sanpada, P.O. Turbhe, Navi Mumbai - 400 703

Tel.: 91-22-6661 5111, e-mail: investor.relations@tatatel.co.in,

website: www.tatateleservices.com

Corporate Identification Number: L64200MH1995PLC086354

(Rs. in Crores, except per share data)

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

	HALF TEAR ENDED SEPTEMBER 30, 2020										
			Quarter ended	t	Half Ye	ar ended	Year ended				
Sr.	Particulars	September	June 30,	September	September	September	March 31,				
No.	i articulars	30, 2020	2020	30, 2019	30, 2020	30, 2019	2020				
		(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)				
1	Total Income from operations	256.66	243.30	270.35	499.96	563.80	1,077.74				
2	Net (Loss) for the period (before tax										
	and exceptional items)	(328.15)	(302.49)	(310.23)	(630.64)	(721.29)	(1,283.83)				
3	Net (Loss) for the period before tax										
	(after exceptional items)	(341.19)	(1,069.26)	(2,334.45)	(1,410.45)	(2,563.30)	(3,714.11)				
4	Net (Loss) for the period after tax	(341.19)	(1,069.26)	(2,334.45)	(1,410.45)	(2,563.30)	(3,714.11)				
5	Total Comprehensive (Loss) for the										
	period [Comprising Net (Loss) for the										
	period after tax and Other										
	Comprehensive Income/(Loss)										
	after tax]	(339.68)	(1,070.34)	(2,335.15)	(1,410.02)	(2,563.76)	(3,713.46)				
6	Paid-up Equity Share Capital										
	(Face value of Rs.10/- each)	1,954.93	1,954.93	1,954.93	1,954.93	1,954.93	1,954.93				
7	Other Equity (including reserves)						(19,434.09)				
8	Net-Worth						(17,478.46)				
9	(Loss) per equity share (Face value										
	of Rs.10/- each)										
	Basic and Diluted (In Rs.)	(1.75)	(5.47)	(11.94)	(7.21)	(13.11)	(19.00)				
10	Debt Equity Ratio - [no. of times]				(1.06)		(0.96)				
11	Debt Service Coverage Ratio										
	('DSCR') - [no. of times]				0.04		0.04				
12	1										
	('ISCR') - [no. of times]				0.62		0.52				
	, , ,										

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and half year ended September 30, 2020, filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the half year ended September 30, 2020 is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (http://www.tatateleservices.com).

The Hon'ble Supreme Court ('SC') pronounced its Judgement on October 24, 2019 ('Judgement'), dismissing the appeals of operators and allowing Department of Telecommunication's ('DoT') appeal in respect of the definition of Gross Revenue ('GR') and Adjusted Gross Revenue ('AGR') as defined in the Unified Access Service License Agreement. As on March 31, 2020, TTML had provided Rs.2,423.37 crores towards LF, SUC, interest, penalty and interest on penalty as applicable arising out of the above SC judgement read with subsequent orders in this matter Post March 31, 2020, SC has passed four (4) orders as below:

- On June 11, 2020, SC directed the operators to file joint affidavit with respect to proposal to secure the outstanding LF amount. The aforesaid order was passed on the DoT application filed in March 2020, seeking to recover the balance outstanding amount over 20 years (the modification application). In the said modification application, DoT had also claimed dues including SUC, interest, penalty and interest on penalty. The statement of recoverable amount mentioned by DoT in the annexure to the modification application did not have the break-up of TTML and the other entity, namely Tata Teleservices Limited (TTSL) separately.

- On June 18, 2020, SC directed the operators to file audited Balance Sheets for the last 10 years including for the financial year ended March 31, 2020 as well as the Income Tax Returns and the particulars of AGR (LF) deposited during the last 10 years. SC also requested telecom operators to make payment of reasonable amount to show their bonafide, before the next date of hearing. TTML, alongwith TTSL, complied with the order and filed the required

- On July 20, 2020, SC passed an order agreeing with the statement relating to recoverable amount, filed by DoT as part of modification application and further ordered that there cannot be any re-assessment or recalculation of this amount. SC reserved the order on time frame during which the payment is to be made and how to securitize the

- On September 1, 2020, SC directed the Operators to pay 10% of the total outstanding amount claimed by DoT, on or before March 31, 2021 and the balance in installments commencing April 1, 2021 upto March 31, 2031 payable by 31st March of every year. TTML has made payment of Rs.639.39 crores and will ensure ongoing compliance with the SC orders. Accordingly, remaining amounts pertaining to these AGR dues have been classified as non-current as of September 30, 2020

Consequently, without prejudice and on prudence, during the half year ended September 30, 2020 TTML has recorded an incremental provision of Rs.827.28 crores (Rs.60.51 crores during the quarter ended September 30, 2020) to give effect to the differential amount between the amounts of AGR dues stated as final in the SC order as well as amounts for subsequent period for which demands have not been received by TTML till date and the provision upto March 31, 2020. Same has been computed based on the terms of the License Agreement, SC Judgement and orders and the guidelines issued by DoT from time to time in this regard. The amount has been recorded in compliance with the accounting standards, strictly without prejudice to TTML's legal rights, claims, remedies and contentions available under law

Exceptional items comprises of the following:

(a) Restructuring cost of Nil for the half year ended September 30, 2020 (Rs.13.95 crores for the quarter ended September 30, 2019, Rs.16.21 crores for the half year ended September 30, 2019 and Rs.46.79 crores for the year ended March 31, 2020)

(b) As at June 30, 2019, the Company had reviewed the recoverable amount of its CMB assets based on fair value less costs to sell and recorded Rs.184.47 crores as partial reversal of impairment recorded during the year ended March 31, 2018 and disclosed the same as an exceptional item for the half year ended September 30, 2019.

(c) As on the Effective date of the Scheme (July 1, 2019), the Company has charged to profit and loss Rs.91.27 crores in compliance with Ind AS provisions on account of the following:

Pursuant to the loan agreement dated June 29, 2019 executed between TTML and Tata Teleservices Limited ('TTSL'), TTML has borrowed Rs.825 crores from TTSL as per terms and conditions mentioned in the said agreement and measured the loan at its fair value and classified it between debt amounting to Rs.748.23 crores and equity amounting to Rs.76.77 crores. As at June 30, 2019, the carrying value of the debt component of the loan is Rs.749.41 crores at amortised cost using the EIR (Effective Interest Rate) method. On July 1, 2019, pursuant to the Scheme of arrangement, out of the said loan of face value Rs.825 crores, face value of loan amounting to Rs.818.06 crores (amortised cost Rs.743.11 crores) has been transferred on the same terms to BAL and the differential amount of Rs.74.95 crores (being adjustment arising out of Rs.76.77 crores recognised as equity on initial recognition), has been disclosed as an exceptional item for

the quarter ended September 30, 2019. Equity shares of BAL received by the shareholders of TTML pursuant to the Scheme of demerger of CMB has been recognised as distribution made by TTML to its Shareholders and has been measured at Rs.33.68 crores, being the fair value of BAL shares as on July 1, 2019, the Effective date of the Scheme, as against the fair value of BAL shares considered as per the Scheme (Rs.50 crores) and the differential amount of Rs.16.32 crores being fair value adjustment of the consideration to the Shareholders has been disclosed as

an exceptional item for the quarter ended September 30, 2019. (d) Additional provision towards LF & SUC of Rs.779.81 crores for half year ended September 30, 2020 (Rs.13.04 crores for the quarter ended September 30, 2020, Rs.766.77 for the quarter ended June 30, 2020, Rs.1,919 crores for the quarter and the half year ended September 30, 2019 and Rs.2,467.35 crores for the year ended March 31, 2020.) Refer note 2.

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on November 5, 2020. For and on behalf of the Board of Directors

N. Srinath

(Director) (DIN No. 00058133)



मुंबई, शुक्रवार, ६ नोव्हेंबर

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda atian co

झोनल स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी शाखाः मेहेर चेबर, तळ मजला, डॉ. सुदरलाल बेहेल मार्ग, बालार्ड इस्टेट, मुंबई-४००००१ दरध्वनी: ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८ फॅक्स: ०२२-४३६८३८०२ ईमेल: armbom@bankofbaroda.co.in

जोडपत्र IV-ए [नियम ८(६) तरतुदीन्वये] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट.

२००२ अन्वये स्थावर मिळकती विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सचना. याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर आणि जंगम मिळकती बँक ऑफ बडोदाकडे गहाण/भारित असून जिचा प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर विकली जाईल. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता /थकबाकी /राखीव किंमत /ई-लिलाव दिनांक आणि वेळ. इअर आणि इसारा अनामत रक्कमची तपशिल खालीलप्रमाणे

अ. ⊺	कर्जदार आणि	ज्ञात भार असल्यास स्थावर/जंगम	एकूण		(१) राखीव किंमत	कब्जाची	मिळकतीच्या
क्र. │	हमीदाराचे नाव आणि पत्ता	मिळकर्तीचे वर्णन	थकबाकी	तारीख आणि	(२) इअर	स्थिती	निरिक्षणाची तारिर
				वेळ	३) बोली	(सांपाश्विक	
					वाढविण्याची रक्कम	/ प्रत्यक्ष)	संपर्क तपशिल
3	मे. स्कायलाईन कंस्ट्रक्शन कंपनी द्वारे श्रीम. सारंग		एकूण	२६.११.२०२०	१) रु. ४९५०.००	प्रत्यक्ष	२०.११.२०२०
	अग्रवाल	४०० ०६२ वरील नमूद जिमनीवर बांधकामीत		दु. २.०० वा. ते	लाख	कब्जा	स. ११.०० ते
	i) ७वा मजला, आरएनए कॉर्पोरेट पार्क, कलेक्टर कार्यालय	बिल्टअप क्षेत्र ९१९७० चौ. फू. असलेले ओशिवरा	रु. ५०.४४ कोटी	सायं ६.०० वा.	२) रु. ४९५.००		दु. १.००
	समोर, कलानगर, बांद्रा पूर्व मुंबई-५१, 🛭 फ्लॅट क्र. ६०१,		अधिक		लाख		श्री.संदीप पाटे -
	खताऊ कोंडोमिनिअम, जेएन मेहता रोड, नेपेंसिया रोड लगत,	कमर्शिअल इमारत येथील गाव गोरेगाव येथे स्थित	०१.०८.२०१६		३) रु. १.०० लाख		९१५२९४११०१
	मलबार हिल मुंबई ६,	वसलेले आणि असलेल्या सॅन्शन प्लानमधील	रोजीपासूनचे				
	अनुभव अनिल कुमार अग्रवाल	कमर्शिअल प्लॉट, प्लॉट सी वरील (पूर्वी सी (सी१	व्याज अधिक				
	i) फ्लॅट क्र. ६०१, खताऊ कोंडोमिनिअम, जेएन मेहता रोड,	+ सी२ + जे+ के१)(सी-३) सीटीएस क्र.	कायदेशीर आणि				
	नेपेंसिया रोड लगत, मलबार हिल मुंबई ६,	९८/१०, १०० ते ११० (भाग), १११ (भाग),	इतर प्रभार				
	गोकुळ अनिल कुमार अग्रवाल,	१४९ (भाग), मोज. १७६२.२४ चौ. यार्ड्स धारक					
	i) फ्लॅट क्र. ६०१, खताऊ कोंडोमिनिअम, जेएन मेहता रोड,	जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धः					
	नेपेंसिया रोड लगत, मलबार हिल मुंबई ६,	उत्तरः आतील रस्ता, पूर्वः आतील लेन, दक्षिणः					
	आरएनए कॉर्प प्रा. लि. i) ७वा मजला, आरएनए कॉर्पोरेट	राम मंदिर रोड, पश्चिम : आरएनए एक्सोटिका					
	पार्क, कलेक्टर कार्यालय समोर, कलानगर, बांद्रा पूर्व मुंबई-५१	बँकेला ज्ञात भार-शून्य					

अधिकाऱ्यांशी दु. क्र. ०२२–४३६८३८०१. दिनांक : ०५.११.२०२० प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई बँक ऑफ बडोदा

टाटा टेलीसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड

नोंद. कार्यालय: डी-२६, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी सानपाडा, पी. ओ. तुर्भे, नवी मुंबई - ४००७०३ दः ९१-२२-६६६१ ५१११, ई-मेल: investor.relations@tatatel.co.in वेबसाईट: www.tatateleservices.com कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर: एल६४२००एमएच१९९५पीएलसी०८६३५४

(प्रति शेअर माहिती सोडून रु. कोटीत)

₹.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेल	ने अर्ध वर्ष	संपलेले व
क्र.		३० सप्टेंबर, २०२० (लेखापरिक्षित)	३० जून, २०२० (अलेखापरिक्षित)	३० सप्टेंबर, २०१९ (अलेखापरिक्षित)	३० सप्टेंबर, २०२० (लेखापरिक्षित)	२०१९	३१ मार्च, २०२० (लेखापरिक्षि
१ २	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न कालावधीसाठी निव्वळ (तोटा) (कर आणि अपवादात्मक	२५६.६६	२४३.३०	२७०.३५	४९९.९६	५६३.८०	१,०७७.
n N	बाबींपूर्वी) करपूर्व कालावधीसाठी निञ्वळ	(३२८.१५)	(३०२.४९)	(३१०.२३)	(६३०.६४)	(७२१.२९)	(१,२८३.८
8	(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ	(३४१.१४६)	(१,०६९.२६)	(२,३३४.४५)	(१,४१०.४५)	(२,५६३.३०)	(३,७१४.१
	(तोटा)	(३४१.१९)	(१,०६९.२६)	(२,३३४.४५)	(१,४१०.४५)	(२,५६३.३०)	(३,७१४.
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक (तोटा) (कालावधीसाठी करोत्तर निव्वळ (तोटा) आणि करोत्तर इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)						
ווע	धरून) भरणा झालेले समभाग भांडवल	(১३.१६६)	(१,०७०.३४)	(२,३३५.१५)	(१,४१०.०२)	(२,५६३.७६)	(३,७१३.`
9	(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी) इतर इक्विटी (राखीव सह)	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४ (१९,४३४.
८ १	नेट वर्थ प्रति भाग (तोटा) (प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य)						(१७,४७८.
0	मूलभूत आणि सौम्यिकृत डेब्ट इक्विटी रेशो- (संख्या)	(१.७५)	(५.४७)	(११.९४)	(७.२१) (१.०६)	(११.६१)	(१९.
१	डेब्ट सर्व्हींस कव्हरेज रेशो (''डीएससीआर'') – (संख्या)				0.08		0
२	इंटरेस्ट सर्व्हींस कव्हरेज रेशो (''आयएससीआर'') – (संख्या)				0.६२		0

- १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (http://www.tatateleservices.com) वरसुद्धा उपलब्ध आहे.
- २. युनिफाईड ॲक्सेस सर्व्हिस लायसन्स ॲग्रिमेट मधील व्याखे प्रमाणे ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू ('एजीआार') आणि ग्रॉस रेव्हेन्यू ('जीआर') च्या व्याख्ये संबंधात ऑपरेटर्सचे अपील खारीज करणारा व डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स (डीओटी) अपील मान्य करणारा न्यायनिर्णय २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी (''न्यायनिर्णय'') नामदार सर्वोच्च न्यायालयाने ('एससी') उदघोषित केला. ३१ मार्च, २०२० रोजीस टीटीएमएल ने वरील एससी न्यायनिर्णय व ह्या प्रकरणातील त्यानंतरचे आदेश यापासून उदभवणाऱ्या एलएफ, एसयुसी, व्याज, दंड आणि प्रयोज्य असे दंडावरील व्याज ह्यासाठी रु. २,४२३.३७ कोटीची तरतूद केली. ३१ मार्च, २०२० नंतर, एससी ने खालील प्रमाणे चार (४) आदेश पारित केले
- ११ जून, २०२० रोजी एससी ने, थकीत एलएफ रकमा सुरक्षित करण्यासाठीच्या प्रस्तावा संबंधात संयुक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे ऑपरेटर्स ना निर्देश दिले. २० वर्षे कालावधीत उर्वरित थकीत रकम वसुल करण्याकरिता मार्च, २०२० मध्ये दाखल केलेल्या डीओटी अर्जावर (सुधारणा अर्ज) वरील आदेश पारित झाला. सदर सुधारणा अर्जात, डीओटी ने एसयुसी, व्याज, दंड व दंडावरील व्याज यासह थकबाकीचाही दावा केला. सुधारणा अर्जाच्या जोडपत्रातील डीओटीने वर्णन केलेल्या वसुलीयोग्य विवरणात टीटीएमएल आणि अन्य मंडळ म्हणजेच टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड (टीटीएसएल) यांचा वेगवेगळा हिस्सा दाखवलेला नाही.
- १८ जून, २०२० रोजी एससी ने निर्देश दिले की, ऑपरेटर्सनी ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासह मागील १० वर्षांसाठी लेखापरिक्षित ताळेबंद तसेच मागील १० वर्षातील आयकर विवरणे आणि जमा केलेल्या एजीआर (एलएफ) चे तपशील सादर करावेत. एससी ने टेलिकॉम ऑपरेटर्सना सुनावणीच्या पुढील तारखेपूर्वी त्यांचे सद्भावमुलक वर्तन दर्शवण्यासाठी वाजवी रकमेचे प्रदान करण्याची विनंती केली. टीटीएमएल ने आदेशाचे पालन केले आणि टीटीएसएल सोबत एका संयुक्त प्रतिज्ञापत्रांत आवश्यक दस्तावेज सादर केले.
- २० जुलै, २०२० रोजी, एससी ने सुधारणा अर्जाचा भाग म्हणून डीओटीने दाखल केलेल्या वसुलीयोग्य रकमेशी संबंधित विवरण मान्य करणारा एक आदेश पारित केला आणि पुढे आदेश दिला की, ह्या रकमेचा पुन्हा आढावा किंवा पुनर्गणन केले जाणार नाही. कोणत्या कालावधीत प्रदान करायचे व थकबाकी सुरक्षित कशी करायची यावरील आदेश राखून ठेवला आहे.
- १ सप्टेंबर, २०२० रोजी, एससी ने ऑपरेटर्सना डीओटी ने दावा केलेल्या एकूण उर्वरित थकबाकीपैकी १०% रकम ३१ मार्च, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी प्रदान करण्याचे आणि उर्वरित रकम जी दरवर्षाच्या ३१ मार्च पर्यंत देय असेल ती १ एप्रिल, २०२१ पासून सुरु करत ३१ मार्च, २०३१ पर्यंत हप्त्याने भरण्याचे निर्देश दिले. टीटीएमएल ने रु. ६३९.३९ कोटीचे प्रदान केले आणि सध्याच्या एससी आदेशांचे पालन करण्याचे सुनिश्चित करेल. त्यानुसार हया एजीआर थकबाकी संबंधातील उर्वरित रकमा ३० सप्टेंबर, २०२० रोजीस अ-विद्यमान म्हणून वर्गीकृत केल्या आहेत.
- त्या परिणामी, कोणत्याही बाधेशिवाय आणि दुरदृष्टीने, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्ध वर्षात टीटीएमएल ने एससी आदेशात अंतिम म्हणून सांगितलेल्या एजीआर थकबाकीच्या रकमा तसेच ३१ मार्च, २०२० पर्यंत तरतृद आणि तारखेपर्यंत टीटीएमएल कडून ज्यासाठी मागण्या मिळाल्या नव्हत्या त्या कालावधीसाठीच्या रकमांमधील फरकाच्या रकमेला परिणास्वरुप देण्यासाठी रु. ८२७.२८ कोटींची वाढीव तरतुद नोंदवली (३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत रु. ६०.५१ कोटी) तीचे गणन लायसन्स ॲग्रिमेंट, न्यायालयाचा न्यायनिर्णय आणि ह्या बाबतीत डीओटीने वेळोवेळी जारी केलेले आदेश व मार्गदर्शक तत्त्वे यानुसार केले आहे. रकमेची तरतृद कायद्याने उपलब्ध असलेल्या टीटीएमएल च्या कायदेशीर अधिकार, दावे, उपाययोजना आणि हेत्ना काटेकोरपणे बाधा येऊ न देता अकाऊंटींग स्टॅंडर्डसच्या अनुपालनांत केली आहे.
- ३. अपवादात्मक बाबींमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो
- (ए) ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्ध वर्षासाठी पूनर्रचना खर्च-निरंक (३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी रु. १३.९५ कोटी, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या अर्ध वर्षासाठी रु. १६.२१ कोटी व ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी रु. ४६.७९ कोटी)
- (बी) ३० जून, २०१९ रोजीस कंपनीने रास्त मूल्य वजा विक्रीचा खर्च ह्या आधारे तिच्या सीएमबी मालमत्तांच्या वसुलीयोग्य रकमेचा आढावा घेतला आणि ३१ मार्च, २०१८ रोजी संपलेल्या वर्षात नोंदवलेल्या नाद्रुस्तीचा अंशिक परतावा म्हणून रु. १८४.४७ कोटींची रकम नोंदवली आणि ती ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या अर्ध वर्षासाठी एक अपवादात्मक बाब म्हणून जाहीर केली आहे.
- (सी) योजनेच्या प्रभावी तारखेरोजीस (१ जुलै, २०१९), खालील बाबतीत इंड एएस तरतुर्दीच्या अनुपालनात कंपनीने रु. ९१.२७ कोटी नफा आणि
 - तोट्यात भारभूत केले. i. टीटीएमएल आणि टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड ('टीटीएसएल') यांच्यातील दिनांक २९ जून, २०१९ च्या कर्ज करारानुसार, टीटीएमएलने सदर करारातील अटी आणि शर्तींप्रमाणे टीटीएसएलकडून रु. ८२५ कोटी कर्जाऊ घेतले आणि कर्जाचे गणन त्याच्या रास्त मूल्याने केले आणि त्याचे वर्गीकरण रु. ७४८.२३ कोटी रकमेचे कर्ज आणि रु. ७६.७७ कोटी रकमेची इक्विटी या दरम्यान केले. ३० जून, २०१९ रोजीस, ईआयआर (इफेक्टीव इंटरेस्ट रेट) पध्दत वापरून कर्जफेडीच्या तरत्दीच्या खर्चात रु. ७४९.४१ कोटी हे कर्जाच्या ऋण घटकाचे धारण मूल्य आहे. १ जुलै, २०१९ रोजीस, व्यवस्थेच्या योजनेनुसार, रु. ८२५ कोटींच्या दर्शनी मूल्याच्या सदर कर्जापैकी रु. ८१८.०६ कोटी रकमेचे (कर्जफेडीच्या तरत्दीचा खर्च रु. ७४३.११ कोटी) कर्जाचे दर्शनी मूल्य त्याच शर्तीवर बीएएलकडे हस्तांतरित केले आणि रु. ७४.९५ कोटींची फरकाची रक्कम (प्रारंभिक गणनावरील इक्विटी म्हणून मोजलेल्या रु. ७६.७७ कोटींमधून उद्भवलेले समायोजन असलेली) ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एक अपवादात्मक बाब म्हणून जाहीर केली आहे.
 - ii. सीएमबीच्या विभक्तीकरणाच्या योजनेनुसार टीटीएमएलच्या भागधारकांनी प्राप्त केलेल्या बीएएलच्या समभागांना टीटीएमएलने तिच्या भागधारकांना केलेले वितरण म्हणून गृहित धरले असून ते योजनेनुसार विचारात घेतलेले बीएएल शेअर्सचे रास्त मूल्याच्या (रु. ५० कोटी) सापेक्ष योजनेच्या प्रभावी तारखेस १ जुलै, २०१९ रोजीस बीएएलच्या शेअर्सचे रास्त मूल्य असलेल्या रु. ३३.६८ कोटी इतके गणले आणि भागधारकांना मोबदल्याची रास्त मूल्याच्या समायोजनाची रु. १६.३२ कोटींची तफावतीची रक्कम ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एक अपवादात्मक बाब म्हणून जाहीर केली आहे.
- (डी) ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्ध वर्षासाठी एलएफ व एसयुसी प्रती रु. ७७९.८१ कोटींची अतिरिक्त तरतुद केली आहे. (३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी रु. १३.०४ कोटी, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी रु. ७६६.७७ कोटी व ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्षासाठी रु. १,९१९ कोटी आणि ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी रु. २,४६७.३५ कोटी) टीप २ बघा.
- ४. वरील वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि ५ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने

मंज्री दिली.

ठिकाण : मुंबई दिनांक : ५ नोव्हेंबर, २०२०

एन. श्रीनाथ (व्यवस्थापकीय संचालक) (डीआयएन क्र. ०००५८१३३)

संचालक मंडळाकरिता आणि च्यावतीने

इंडियन बैंक

▲ इलाहाबाद

Indian Bank

ALLAHABAD

मोठा ई-लिलाव २५.११.२०२० रोजी स. ११.०० ते द. ३.०० वा. सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत वेबसाईट: https://www.mstcecommerce.com येथे प्रविलेल्या ई-लिलाव

फ्लॅटफॉर्म मार्फत ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' 'जे आहे जसे आहे तत्वाने'

द. क्र. ०२२-२४९८१३४१, २४९३०२३५. फॅक्स क्र. ०२२-२४९६४६४४, ईमेल: mum.recovery@allahabadbank.in

झोनल कार्यालय, मुंबई पश्चिम: मनिश कमर्शियल सेंटर, २१६ ए, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००२५,

जोडपत्र IV-ए'' [नियम ८(६) तरत्दी पहा] स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

ॲक्ट. २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सचना. याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित असून जिचा सांपार्श्विक/ सांकेतिक/प्रत्यक्ष कब्जा इंडियन बँक (याआधी इलाहाबाद बँक) च्या प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता २५.११.२०२० रोजी "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्त्वावर विकली जाईल.

अनु. क्र.	मिळकतीचे वर्णन	कर्जदाराचे नाव	हमीदार/ गहाणदाराचे नाव	तारण कर्जाची रक्कम	राखीव किंमत इसारा अनामत रक्कम	विक्री तपशिलासाठी शाखेचा पत्ता आणि संपर्क क्रमांक	कब्जाच स्थिती
१)	फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, सी-विंग, रामचंदे कॉम्प्लेक्स, सर्व्हें क्र. ५७-ए (भाग) गाव आसनगाव, तालुका शहापूर, शिवानगर नगर, आसनगाव (प), जि. ठाणे, बिल्ट अप क्षेत्र ३८० चौ. फू. सीमा: उत्तर- चाळ, पूर्व- चाळ, पश्चिम- रोड, दक्षिण- ए-विंग	श्री. अब्दुर रब मोहमद अन्सार	श्री. अब्दुर रब मोहमद अन्सार (हमीदार)	रु. १५,५१,५०७/- अधिक वसुली तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च मागणी सूचना तारीख: १९.०८.२०१९	राखीव किंमत: रु. १३,२५,०००/- इअर रक्कम: रु. १,३२,५००/-	इंडियन बॅक, दादर (पश्चिम) शाखाः दादर मकरंद सीएचएसएल, २६, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- ४०००२८. दूर. क्र.: ०२२- २४३०४८२८/२४३३३८९२	प्रत्यक्ष कब्जा
२)	बिल्डिंग क्र. १०, डी-विंग, संजू, फ्लॅट क्र. ३०४, ३ रा मजला, अमृत रेसिडेन्सी, साईधाम कॉम्प्लेक्स मागे, दीप एज्युकेशन कॉलेज जवळ, सरवली गाव, बोईसर (प), जि. पालघर-४०१५०१, बिल्ट अप क्षेत्र ४७९ चौ. फू. सीमाबध्द: पूर्व – बिल्डिंग क्र. १०ई, पश्चिम – बिल्डिंग क्र. १०सी, उत्तर – सरुधिन ए-विंग, दक्षिण – करण तारा फॅक्टरी	१) श्री. सुरेश आर जोशी २) सौ. प्रफुल्ल एस. जोशी	श्री. सुरेश आर जोशी आणि सौ. प्रफुल्ल एस. जोशी (कर्जदार आणि हमीदार)	रु. १९,८५,४४५/- अधिक वसुली तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च मागणी सूचना तारीख: १०.०२.२०१६	राखीव किंमतः रु. ११,५०,०००/- इअर स्क्कमः रु. १,१५,०००/-	इंडियन बॅंक, वसई रोड शाखाः तळ मजला, विश्वकर्मा निवास, स्टेशन रोड, नवघर, वसई रोड (पश्चिम), ठाणे- ४०१२०२, दूर. क्र.: ०२५०-२३३८०७९ श्री. विनय सिंग ९८९७८४१४५९	प्रत्यक्ष कब्जा
3)	फ्लॅट क्र. ४०१, ४ था मजला, बिल्डिंग ७, विंग बी, सबुरी, अमृत रेसिडेन्सी, बोईसर, जि. पालघर-४०१३०३, बिल्ट अप क्षेत्र ४८४ चौ. फू. मिळकतीच्या सीमाबध्दः पूर्व खुला प्लॉट, पश्चिम- सतगुरु बिल्डिंग क्र. ८, उत्तर- खुला प्लॉट, दक्षिण- श्रध्दा बिल्डिंग क्र. ६.	सौ. विभा विजय लटके	सौ. विभा विजय लटके (कर्जदार आणि हमीदार)	रु. २१,६०,६७४/ – अधिक वसुली तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च मागणी सूचना तारीख: १०.०२.२०१६	राखीव किंमतः रु. ११,२५,०००/- इअर रक्कमः रु. १,१२,५००/-	इंडियन बॅंक, वसई रोड शाखाः तळ मजला, विश्वकर्मा निवास, स्टेशन रोड, नवघर, वसई रोड (पश्चिम), ठाणे– ४०१२०२, दूर. क्र.: ०२५०–२३३८०७९ श्री. विनय सिंग ९८९७८४१४५९	प्रत्यक्ष कब्जा
8)	फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, विंग-बी, बिल्डिंग क्र. १, टाईप सी, ''आत्माराम पार्क'', वंजार वाडा, शिगाव रोड, गाव बोईसर, बोईसर पूर्व, जि. पालघर-४०१५०१. बिल्ट अप क्षेत्र ६१५ चौ. फू. सीमाबध्दः उत्तर- ए-विंग/खुला प्लॉट, दक्षिण- बिल्डिंग क्र. २, पूर्व- खुला प्लॉट, पश्चिम- रेल्वे लाईन.	श्री. अशोक आर सिंग आणि रेखा अशोक आर सिंग	श्री. अशोक आर सिंग आणि रेखा अशोक आर सिंग (कर्जदार आणि हमीदार)	रु. १९,१४,४१०/- अधिक वसुली तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च मागणी सूचना तारीखः २९.०८.२०१९	राखीव किंमत: रु. १७,४४,०००/- इअर स्क्कम: रु. १,७४,४००/-	इंडियन बँक बांद्रा (पू) शाखाः प्लॉट क्र. ६२९/१२४३, उत्तर भारतीय संघ भवन गर्व्हरमेंट कॉलनी, टीचर्स कॉलनी मागे, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१. दूर. क्र.: ०२२-२६५७०३२५, श्री. अमित कुमार - ९७३३७४५५४४	सांकेति कब्जा
4)	फ्लॅट क्र. २०४, २ रा मजला, मंदार अपार्टमेंट, गाव बोळींज, तालुका वसई, सव्हें क्र. ३, हिस्सा क्र. ६/२, ६/१बी, जि. पालघर. बिल्ट अप क्षेत्र - ४६० चौ. फू. मिळकतीचा सीमाबध्दः उत्तर- बाबजी अपार्टमेंट, दक्षिण- खुला प्लॉट, पूर्व- खुला प्लॉट, पश्चिम- महालक्ष्मी कुंज	श्री. प्रेमचंद प्रताप सिंग	श्री. प्रेमचंद प्रताप सिंग (कर्जदार आणि हमीदार)	रु. १९,८६,२४८/- अधिक वसुली तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च मागणी सूचना तारीख: १८.०२.२०१७	राखीव किंमतः रु. १७,६०,०००/- इअर स्क्कमः रु. १,७६,०००/-	इंडियन बँक बोरिवली (प) शाखाः चंदावरकर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई दूर. क्र.: ०२२-२८९५ ५८५८/५८६८, श्री. सुजित झा- ७७३८१५२०४३	प्रत्यक्ष कब्जा
€,)	फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, विंग-ए, बिल्डिंग क्र. बी, सिंधू गार्डन को-ऑप. हाऊ. सोसा. लि., टाईप बी, वाय. के. नगर, गाव बोळींज, विरार (प), तालुका वसई, जि. पालघर. बिल्ट अप क्षेत्र ५८५ चौ. फू. मिळकतीचा सीमाबध्दः उत्तर- सिंधू गार्डन टाईप ए, ए बिल्डिंग, दक्षिण- इंटरनल रोड, पूर्व- पांडूरंग सृष्टी, पश्चिम- इंटरनल रोड.	श्री. सचिन रमेश महाडिक आणि सौ. दिक्षा एस महाडिक	श्री. सचिन रमेश महाडिक आणि सौ. दिक्षा एस महाडिक (कर्जदार आणि हमीदार)	रु. २६,६७,८४५/- अधिक वसुली तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च मागणी सूचना तारीखः ०७.०८.२०१८	राखीव किंमत: रु. २६,८६,०००/- इअर स्क्कम: रु. २,६८,६००/-	इंडियन बॅक भवन कॅम्पस (प): मुन्शी नगर, दादा बाई रोड, अंधेरी (प), मुंबई- ४०००५८. श्री. रविकांत त्रिवेदी- ७७३८१५२०३९	सांकेति ^त कब्जा
७)	फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, सी-विंग, टाईप बी, धरती कॉम्प्लेक्स, सर्न्हे क्र. ३२, हिस्सा क्र. १/२ गाव वारंगाडे, विराज इंडस्ट्रीज समोर, बोईसर (पू), तालुक आणि जिल्हा पालघर- ४०१५०१. बिल्ट अप क्षेत्र २९२.३६ चौ. फू.	सौ. पूनम अरविंद शर्मा	सौ. पूनम अरविंद शर्मा (कर्जदार आणि हमीदार)	रु. ७,९४,०१६/-अधिक वसुली तारखेपर्यंत व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च मागणी सूचना तारीखः ०९.०८.२०१८	राखीव किंमत: रु. ६,४८,०००/- इअर रक्कम: रु. ६४,८००/-	इंडियन बॅक, बांद्रा (पू) शाखाः प्लॉट क्र. ६२९/१२४३, उत्तर भारतीया संघ भवन, गर्व्हेनमेंट कॉलनी, टीचर्स कॉलनी मागे, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१. दूर. क्र.: ०२२-२६५७०३२५ अमित कुमार - ९७३३७४५५४४	सांकेतिः कब्जा

बोलीदारांनी ईअर दिनांकाच्या रोजी किंवा पूर्वी नोंदणीकरण करणे आवश्यक आहे आणि ग्लोबल वॉलेट मध्ये शिल्लक असणे आवश्यक आहे.

पुढील तपशिल आणि अटी आणि शर्ती डाऊनलोड करण्यासाठी कृपया भेट द्या अअणि खालील पोर्टलच्या स्पष्टीकरणाकरीता कृपया हेल्प लाईन क्रमांक : १८००१०२५०२६ येथे संपर्क करावा. १. https://www.indianbank.in.com २. https://www.stcecommerce.com ३. https://www.ibapi.com

संभावीत बोलीदारांकरीत आवश्यक सूचना: बोलीदारांनी प्रेशा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत: टप्पा १: बोलीदारांकी त्यंची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर (वर लिंक दिलेली आहे) https://mstcecommerce.com (म्हणजेच https://mstcecommerce.com/auctionhome/ibapi/) नोंदणी करायची आहे. टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा प्रवठादारांकड्न पडताळणी करण्यात येईल (२ कामकाजाचे दिवस लागू शकतात). टप्पा ३: बिडर ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये **इअर रकमेचे हस्तांतर :** ई-लिलाव प्लॅटफॉर्मवरील जनरेट केलेली चलन वापरुन एनईएफटी/ट्रान्सफर वापरुन ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफर.

> कृपया नोंद घ्यावी की टप्पा १ ते टप्पा ३ हे लिलावाच्या तारखेपूर्वी प्रेशा आधी बोलीदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे. टीप: इतर तपशील आणि वरील नमूद तारखेस सदर विक्री करण्याबाबत वरील सदर कर्जाचे कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना सुध्दा सदर सूचना आहे.

इंडियन बँक (पूर्वीचे अलाहाबाद बँक) दिनांकः ०३.११.२०२० ठिकाणः मुंबई



३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेली तिमाही आणि सहामाहीसाठीचे एकत्रीकृत वित्तीय निष्कर्ष

(प्रति समभाग डेटा व्यतिरिक्त ₹ लाखांमध्ये)

प्राधिकृत अधिकारी

37.	। तपशाल ।		संपलेली तिमाही		संपलेर्ल	रे सहामाही	संपलेले वर्ष	
ன. எ.		३०-०९-२० (अलेखापरीक्षित)	३०-०६-२० (अलेखापरीक्षित)	३०-०९- १९ (अलेखापरीक्षित)	३०-०९-२० (अलेखापरीक्षित)	३०-०९- १९ (अलेखापरीवित)	३१-०३-२० (लेखापरीक्षित)	
9	कामकाजांपासून एकूण उत्पन्न	929,009	६०,८२९	१०९,५६५	१८२,६००	२४०,२७१	४९८,७२३	
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीपूर्वी)	७,२७८	(६,०५०)	(२,८१०)	9,२२८	(४७२)	9,009	
3	कालावधीसाठी करपूर्व निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीनंतर)	७,२७८	(३,२०६)	(२,८१०)	४,०७२	(४७२)	9,009	
8	कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) (अपयादात्मक आणि/किंवा असाधारण बार्बीनंतर)	4,399	(9,६६०)	(३,२५४)	3,६५१	(9,८८४)	(٩,०२८)	
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी (करपश्चात) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांनी युक्त]	५,५६२	(\$\$\$)	(३,६४२)	4,228	(२,१९२)	(9,898)	
Ę	समभाग भांडवल	2,200	२,२७५	२,०४९	2,200	२,०४९	2,204	
9	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शवण्यात आल्याप्रमाणे				939,293	१६,८०१	939,089	
6	निव्वळ मूल्य				980,988	96,686	938,00६	
8	डिबेंचर विमोचन राखीव				४,६२५	४,६२५	४,६२५	
90	प्रति समभागावरील उत्पन्न अपवादात्मक बार्बीनंतर (वार्षिकीकृत नाही) (₹२/- चे दर्शनी मूल्य) मूलभूत : सौम्यीकृत :	४.६५ ४.६४	(٩.४६) (٩.४६)	(३.9४) (३.9४)	3.70 3.70	(9.८२) (9.८२)	(0.99) (0.99)	
200	प्रति समभागावरील उत्पन्न अपवादात्मक बार्बीपूर्वी (वार्षिकीकृत नाही) (₹२/- चे दर्शनी मूल्य) मूलभूत : सौम्यीकृत :	४.६५ ४.६४	(3.9६) (3.9६)	(3.98) (3.98)	0.69	(٩.८२) (٩.८२)	(o.99) (o.99)	
99	ऋण समभाग गुणोत्तर ऋण सेवा कव्हरेज गुणोत्तर व्याज सेवा कव्हरेज गुणोत्तर मालमत्ता कव्हरेज गुणोत्तर		50005		0.38 9.93 9.24 3.00	9.8८ 9.99 0.89 9.9८	0.09 9.37 9.08 2.24	

स्वतंत्र वित्तीय निष्कर्षांचे महत्त्वपूर्ण आकडे

(₹ लाखांमध्ये)

अ. क्र.			संपलेली तिमाही		संपलेली	संपलेले वर्ष	
	तपशील	३०-०९-२० (अलेखापरीक्षित)	३०-०६-२० (अलेखापरीक्षित)	३०-०९-१९ (अलेखापरीक्षित)	३०-०९-२० (अलेखापरीक्षित)	३०-०९-१९ (अलेखापरीक्षित)	३१-०३-२० (लेखापरीक्षित)
9	कामकाजांपासून एकूण उत्पन्न	929,890	६०,७७४	१०९,१८४	962,989	२३९,५९९	४९७,७०९
२	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीनंतर)	७,३६०	(४,२३९)	(२,५८८)	3,929	983	२,२३९
3	कालावधीसाठी करपश्चात निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीनंतर)	५,३९६	(२,७१७)	(3,299)	२,६७९	(9,448)	(93)

वरील माहिती ३० सप्टेंबर , २०२० रोजी समाप्त झालेल्या सहा महिन्यासाठीच्या कालावधीसाठी तपशीलवार एकत्रीकृत अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवरुन, जे लेखासमितीने पुनर्विलोकित केलेले आहेत, संचालक मंडळाने मान्य केलेले आहेत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ३३च्या अनुसार स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेले आहेत, घेतलेली आहे. सदर वित्तीय निष्कर्षाचे पूर्ण प्रपत्र स्टॉक एक्स्चेंजच्या www.nseindia.com आणि www.bseindia.com या वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.bajajelectricals.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशाने बजाज इलेक्टिकल्स लिमिटेड करिता

शेखर बजाज स्थळ: मुंबई दिनांक: ०५ नोव्हेंबर, २०२० अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

कॉर्पोरेट आयर्डेटीफिकेशन क्रमांक: L31500MH1938PLC009887 | नोंदणीकृत कार्यालय: ४५-४७, वीर नरिमन रोड, मुंबई -४०० ००१. दूरध्वनी क्र.: ०२२-६१४९ ७००० | वेबसाईट: http://www.bajajelectricals.com | इमेल : legal@bajajelectricals.com

अप्लायन्सेस

पंखे

इपीसी

लायटिंग

epaper.freepressjournal.in